

# कोविड-१९ अंतर्गत कंत्राटी पदाकरिता अर्जाचा नमुना

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे .

प्रति,

मा. उपसंचालक,  
आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे

पागपोट  
आकाशचा  
अलीकडील  
छायाचित्र स्वता:  
माक्षांकित करून  
लावावे करावा

पदाचे नाव: -----

पद स्थापना ठिकाण जिल्हा .....

१) उमेदवारांचे संपूर्ण नांव :- -----

२) उमेदवारांच्या वडिलांचे संपूर्ण नांव :- -----

३) जन्म तारीख :- वर्ष ..... महिना ..... दिवस .....

अक्षरी -----

वय :- ..... वर्ष पुर्ण, ..... महिने, ..... दिवस

(जाहिरात प्रसिध्द झाले त्या दिवशी )

४) राहण्याचा पत्ता :- -----

(मोबाईल क्र.:- ..... ) (नमुद करणे अनिवार्य)

(ई मेल ID.:- ..... )

५) अर्जदाराकडे रहिवाशी प्रमाणपत्र आहे :- होय/नाही

६) अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आहे :- होय/नाही

जातीचा प्रवर्ग :- -----

जातीचे नाव :- -----

➤ अर्जदार अर्ज सादर करत असलेल्या जातीचा प्रवर्ग :- -----

(नमुद करणे अनिवार्य)

८) अर्जदार विवाहित आहे किंवा नाही :- आहे/नाही

९) शैक्षणिक पात्रता :-

धारण केलेली पदवी अर्हतेचा तपशील (सर्व)	बोर्ड/विद्यापीठाचे नांव	उत्तीर्ण वर्ष	मिळालेले गुण	टक्केवारी

१०) अनुभव :- अनुभवाची साक्षांकित प्रत जोडावी.

अ. क्र.	काम केलेल्या कार्यालयांचे नांव व पत्ता	धारण केलेले पद	कालावधी		
			वर्षे	महिने	दिवस

११) अर्जासोबत खालील साक्षांकित प्रती जोडल्या आहेत. (सर्व कागदपत्रांवरती पृष्ठ क्रमांक नमुद करावा)

- १)..... २).....  
३)..... ४).....  
५)..... ६).....  
७)..... ८).....  
९)..... १०).....

१२) वर नमुद केलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे. या पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता मी धारण करीत आहे. याची खात्री करूनच हा अर्ज मी करीत आहे मी असे ही प्रमाणित करतो/करते की, वर दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास नोकरी गमावल्यास व त्या अनुषंगाने होणाऱ्या सर्व कारवाईस मी पात्र व बांधील राहिल व त्याबाबत माझी कोणतीही तक्रार राहणार नाही. तसेच जाहिरातील नमुद केलेल्या सर्व अटी व शर्ती मी वाचले असून त्या मला मान्य आहेत.

ठिकाण :- .....

स्वाक्षरी :- .....

दिनांक :- / /२०२०

अर्जदारांचे नांव:- .....